

der folgenden Wörter in Betracht nimmt, als die abgeleitete; im lat. *vibrare* finden wir einen ähnlichen Uebergang der Bedeutungen.

— श्रव 1) nehmen. — 2) geben MAITR. im DHĀTUR. — 3) leuchten, glänzen VOP. edend.

2. तिष्ठ (= 1. तिष्) f. SIDOH. K. 247, b, pen. Decl. VOP. 3, 164. 1) *heftige Aufregung, Ungestüm, Wuth; Bestürzung*, = व्यवसाप und जिगिषा H. an. 1, 16. VIÇVYA im ÇKDra. चि यदेन्द्रध तिषो विषेदेवासो शक्मः RV. 8, 82, 14. तत्र तिषो जनिमवेत यौ रेज्जुमिर्भिर्याप स्वस्य मन्योः 4, 17. 2. मूलायामो न यामन्त्रत तिषा 10, 78, 7. मा नः सोम सं बीजिङो मा चि बीमिषया राज्ञः। मा ना हार्दित तिषया वंधीः 8, 68, 8. ते के चित्र तायव उमा आसन्दृशि तिषे 5, 32, 12. तिषः संवक्त्राते दक्षत्य ते भक्तयामि VS. 38, 28. — 2) *Strahl, Licht; überh. Glanz, Pracht, Schönheit* AK. 1, 1, 2, 35, 3, 4, 2, 19, 20, 227. H. 100. H. an. MED. तिष्मा श्रग्ने तव तिषः RV. 8, 43, 3. स्वां विद्यत्विषं दिनपति: RĀGA-TAR. 3, 492. सूचिधामि (d. i. सूर्य) — परलोकमन्युपाते विविषुः। ज्वलनं तिषः: Cīc. 9, 13. निशोदीपा: महामा कृतिषः: RAGH. 3, 15, 4, 75. योत्पत्ती दिशस्तिषया R. 3, 4, 8. MBH. 1, 66, 13. कपराजकुपाडलतिषया BHAG. P. 8, 18, 2. न बौमा दानवपुरं कृतिष्विषं द्वृतेष्वरम् ARG. 10, 65. MBH. 3, 778. कृतिष्टम् — दुर्योधनस्य शिविरम् 9, 3463. *Glanz, Ansehen der Person:* मरुततम् — लक्ष्मवसा कृतिष्विषम् BHAG. P. 4, 19, 28. — 3) *glänzende Farbe:* नीलात्पलतमः SUÇR. 2, 353, 12. VĀLAKH. BH. S. 31, 21. वैर्हर्षः 63, 3. कृत्रु तुदिनतिषि KATHAS. 18, 71. कनकः H. 49. — 4) *Rede* (vgl. u. तिष्मित् und वेष, wo diese adj. mit वाच् und वचम् verbunden werden) H. an. MED. — Vgl. श्रवतः, वातः.

तिष्या (von 1. तिष्) f. 1) *Licht, Glanz* ÇABDAR. im ÇKDra. — 2) N. pr. einer Tochter Kaçjapa's VĀJU- und LIṄGA-P. in VP. 82, N. 2.

तिष्यामीश (तिष्याम्, gen. pl. von 2. तिष्, + ईश) m. *der Herr der Lichtstrahlen, die Sonne* H. 97, Sch.

तिष्यापति (तिष्याम् + पति) m. dass. AK. 1, 1, 2, 32.

तिष्यि (von 1. तिष्) f. 1) *Ungestüm, leidenschaftlicher Trieb; Energie, innere Kraft:* सा नो भूमित्विषिं वलं राष्ट्रे दधातुत्तमे AV. 1, 2, 1, 8. मूल ईति पवित्र शा तिषिं द्यात् श्रोतां स R. 9, 39, 3. तिषिः: सा ते तिषिपाणास्य नाधिष्ठ 5, 8, 5. सिंके व्याघ्र उत पा पूर्वो तिषिर्गौ ब्राह्मणो सूर्ये पा। इहुं पा देवी सुभगो ज्ञान सा न ऐतु वर्चसा संविदाना || AV. 6, 38, 1. fgg. वैष सूर्ये तिषिपाणामेवावरुन्धे TS. 5, 2, 9, 6. नेबन तेजस् AV. 10, 6, 27. neben ब्रह्मवर्चस् TS. 2, 1, 2, 9. इन्द्रिय VS. 28, 40, 19, 92. — 21, 53. — 2) *Glanz, Licht, Strahl; überh. Ansehnlichkeit, Pracht, Schönheit* NIR. 1, 17. H. 100. श्रधि तिष्यारथित् सूर्यस्य RV. 9, 71, 9. कृज्ञा तमासि तिष्या ज्ञान 10, 89, 2. स्वाधीं देवो डुक्कितरि तिषिं धात् 1, 71, 5. सोमस्य तिषिरसि तवैव मे तिषिर्गौत् VS. 10, 5, 20, 5. Neben यशस् AV. 12, 5, 8. तिषि, अपचिति, यशस्, ब्रह्मवर्चस, श्रवाय चAT. BR. 11, 2, 2, 10, 12, 7, 1, 6, 2, 15, 5, 4, 1, 11. PĀNKAY. BR. 25, 18.

तिष्यिमत् (von तिषि) und तिष्यिमत् (im Veda stets diese Form) adj. 1) *heftig erregt, ungestüm; energisch:* श्रद्धा चन श्रद्धेति तिष्यिमत् हन्ताय वज्ञे निष्यन्निते वधम् RV. 1, 33, 5, 2, 22, 2. तिष्यिमत्ते संशितं मा कृष्णात् AV. 12, 1, 21. तिष्यिमानस्मि श्रुतिमानवान्यान्हन्तिम् दोधतः 58. सेनैवैषि तिष्यिमती 4, 19, 2. नमो राज्ञे वरुणाय तिष्यिमते 6, 20, 2. Rudra VS. 16, 17. वाचं पूर्ण्यश्चित्रां वर्तते तिष्यिमतीम् RV. 5, 63, 6. — 2) *flimmernd; prächtig, ansehnlich:* पित्रे चिंचकृः सदनं समस्मै महि तिष्यिम-

त्सुक्तो वि विव्यन् RV. 3, 31, 12. मरुतः) तिष्यिमतो श्रधास्येव दिष्युत् 6, 86, 10. Agni KAUC. 4. — ÇAT. BR. 11, 2, 2, 11. ÇÄNKH. CA. 14, 34, 3. KÄTJ. ÇR. 3, 3, 5.

तेषः (von 1. तिष्) adj. 1) *ungestüm, heftig; sehr, ehrfurchtgebietend; erschütternd, furchterregend;* öfters neben श्रमवत् und उग्र. तेषस्तो श्रोमंवतो श्रव्यः RV. 1, 36, 20, 4, 6, 10. उग्रं वचो श्रोवधीत्वे वैष्णवे वचो श्रवं वधीत् VS. 5, 8. श्रा तेषमुग्रमव ईमहे वृग्म RV. 3, 26, 5. तत्रमंववृग्म 5, 34, 9. राज्ञस्वेष्वस्य सूभगस्य 8, 4, 19. Häufiges Epitheton von Rudra, den Marut und ihrem Thun: मूलं तेषा श्रमवतो धन्वं चिदा रुद्रियोः। मिल्लं कृपवत्यवाताम् RV. 1, 38, 7, 114, 4, 2, 30, 8, 14, 8, 20, 7. तेषं गां मारुतम् 5, 83, 10, 56, 9, 58, 2, 6, 48, 15, 8, 20, 3. शवस् 5, 87, 6, 6, 48, 21. Indra-Varuna VÄLAKH. 9, 5. श्रा तेषं वर्तते तमः VS. 34, 32. तेषमित्या समरणं शिष्येवतो: RV. 1, 135, 2. व्यद्रिणा पतथ तेषमर्णवम् 168, 6. तामंगे देवास्वेषं चर्नुर्दधिरे चाद्यन्मति dich Agni machen die Götter zu einem ehren zur Andacht stimmenden Anblick 5, 8, 6. कृप 1, 93, 8, 114, 5, 9, 71, 8. यस्था (सरस्वत्याः) अनतो श्रकृतस्वेषश्चिरुर्पर्वः। श्रमशरूति रोहत 6, 61, 8. नामन् (des Vishnu) 7, 100, 3. श्रश्चिन्द्रा रूपं प्राप्तं तेषम् 8, 63, 10. रथ 10, 60, 2, 4, 66, 6(9), 70, 11(6). गावः 9, 41, 1. सूषम A.V. 9, 4, 1. तस्य वज्रः क्रन्दति स्मत्स्वर्धा दिवो न वेषो रुवयः शिमीवान् RV. 1, 100, 13. — 2) *funkelnd, schimmernd:* श्रस्य तेषा श्रवरा तस्य भानवः सुसंदृशः RV. 1, 143, 3. वेषः स भानुर्पर्वो नृचक्षोः 3, 22, 2. तेषस्ते धूम रुपवति 6, 2, 6, 2, 9, 1.

तेष्यं (wie eben) m. *das Toben. Ungestüm:* प्राप्तस्येव तेष्यादीपते वर्यः RV. 1, 141, 8.

तेष्युम् (तेष + यु०) adj. *dessen Kraft ungestüm ist:* श्राद्धाय धृव्ये तेष्यादीप्याम् श्रुतिमणे (मरुताम्) RV. 1, 37, 4.

तेष्यन्मत् (तेष + न०) adj. *dessen Muth heftig —, gereizt ist:* यतो ब्रह्म उग्रस्वेषन्मताः RV. 10, 120, 1. कृथं मृहे श्रुतुरायाब्रवीरुह कृथं पित्रे हरये तेषन्मताः A.V. 5, 11, 4.

तेष्यप्रतीक (तेष + प्र०) adj. *funkelndes Aussehen habend:* श्रस्तुर्न दिव्यवैषप्रतीका RV. 1, 66, 7(4). श्रा सूर्ये विधुतो रथं गाव्यप्रतीका नमं सो नव्या 167, 5.

तेष्याम (तेष + पाम) adj. *dessen Lauf ungestüm ist, von den Marut:* यहेष्यामा नदयत् पर्वतान् RV. 1, 166, 5.

तेष्यरथ (तेष + रथ) adj. *dessen Wagen heftig dahinfährt, von den Marut RV. 5, 61, 13.*

तेष्यस् (von 1. तिष्) n. *das Anregen, Antrieb:* श्रस्येऽते तेष्यसो रत्त मित्यवः परि यद्यज्ञैषा सोमयच्छ्रुत् RV. 1, 61, 11. Nach SÄT. = दीर्षित बलेन.

तेष्यसंदृश् (तेष + स०) adj. *von hearem Aussehen, von den Marut: राज्ञान रथ तेष्यसंदृशा नरः:* RV. 1, 85, 8, 5, 57, 5. Indra 6, 22, 9, 10, 60, 1.

तेष्योपत (1. ते oder ता + इति) adj. *von dir geheissen:* RV. 8, 63, 10.

तेष्ये (von 1. तिष्) adj. *erschütternd, furchterregend:* सस्वश्चिद्दि समृतिस्वेष्यामपीद्येष सहस्रा सहस्रे ते मरुतः) RV. 7, 60, 10. ज्ञानश्चिद्दो मरुतस्वेष्यामीपास्तुविमन्यवो इपासः *euer Entstehen schon ist durch den Furchtbaren (nach SÄT. = दीर्षित रुद्रेण)* 38, 2. Es liesse sich aber auch als n. fassen: *unter erschütternden Erscheinungen.*

तै zusammengezogen aus तु वै; s. u. वै.

तेषीरथि m. *patron. des Kuçika RV. Anuka. bei SÄT. zu RV. 4, 10.*